



ORIENTAL RAIL INFRASTRUCTURE LIMITED

(Formerly known as Oriental Veneer Products Limited)

May 30, 2024

To,
BSE Limited,
1st Floor, New Trading Wing,
Rotunda Bldg, P.J. Towers,
Dalal Street, Fort, Mumbai- 400 001

Dear Sir/Madam,

Scrip Code No.: 531859

Sub: Submission of newspaper copies of publication of Extract of statement of Audited Financial results for the quarter and year ended March 31, 2024.

In terms of Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 the Company has published Extract of statement of Audited Financial results for the quarter and year ended March 31, 2024, which have been published in 'Business Standard' (all India Edition) in English Language & in 'Navakal' (Maharashtra Edition) in Marathi Language dated May 30, 2024.

Please find attached the copies of the aforesaid advertisement.


Kindly take the same on your record.

Thanking you,

Yours faithfully,
For **Oriental Rail Infrastructure Limited**

Hardik Chandra
Company Secretary

Encl.: as above



CIN: L35100MH1991PLC060686

Registered Office: Survey No. 49, Village Aghai, Taluka Shahpur, Dist. Thane – 421 601, Maharashtra, India
Corporate Office: 16, Mascarenhas Road, Mazgaon, Mumbai – 400 010, Maharashtra, India

Tel: +91 22 6138 9400 Email: compliance@orientalrail.co.in Website: www.orientalrail.com

James Warren Tea Limited
 CIN: L15491AS2009PLC009245
 Registered Office: Borokli Nagar, Bylane-6, Sector 2, Tinsukia, Assam 786125, Tel: 0374-2330020
 Corporate Office: 12, Pratap Street, Kolkata - 700071, Telephone: 033-40341002, Tele fax: 033-40341015
 Email: sec@jwl.in Website: www.jameswarrentealimited.com

Extract of Audited Financial Results for the Quarter and Year ended 31st March, 2024
 (In Lakhs)

Sl. No.	Particulars	3 months ended on 31.03.2024		3 months ended on 31.03.2023		Year ended on 31.03.2024		Year ended on 31.03.2023	
		Audited	Unaudited	Audited	Unaudited	Audited	Unaudited	Audited	Unaudited
1	Total Income from Operations	1,775.90	1,311.14	1,436.67	1,436.67	14,229.77	14,178.56	14,229.77	14,178.56
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(970.85)	(1,436.67)	(970.85)	(1,436.67)	151.85	997.43	151.85	997.43
3	Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(970.85)	(1,436.67)	(970.85)	(1,436.67)	151.85	997.43	151.85	997.43
4	Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(814.82)	(1,302.29)	(814.82)	(1,302.29)	188.39	948.59	188.39	948.59
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/Loss for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	(842.90)	(1,330.34)	(842.90)	(1,330.34)	407.84	909.52	407.84	909.52
6	Equity Share Capital	370.00	440.00	370.00	440.00	370.00	440.00	370.00	440.00
7	Other Equity (excluding Revaluation Reserve)	-	-	-	-	8,227.39	9,990.92	-	-
8	Earnings per share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)**	(22.02)	(29.60)	(22.02)	(29.60)	4.77	21.56	4.77	21.56
	Basic:	(22.02)	(29.60)	(22.02)	(29.60)	4.77	21.56	4.77	21.56
	Diluted:	(22.02)	(29.60)	(22.02)	(29.60)	4.77	21.56	4.77	21.56

By Order of the Board of Directors
 For James Warren Tea Limited
 Sd/-
 Sandip Das (Whole-time Director) DIN: 07979791

Place: Kolkata
 Date: 29.05.2024

Municipal Corporation Chhatrapati Sambhajnagar
 Ph. 0240-233336-40, 2348001-05 (PBX) Fax No. 0240-2331213
 No./AMC/BOT/09/2024 Date: 29-05-2024

CORRIGENDUM

Reference: No./AMC/BOT/87/2024 Dated: 28-03-2024

Tender notice for Common Bio Medical Waste Treatment Facility (CBMWWF) operator for Collection, transportation, storage, treatment and disposal of bio medical waste for health facilities, Area Chhatrapati Sambhajnagar, on Build Operate and Transfer [BOT] Basis. Tender ID 2024 AMCA_1034371_1, Dated 13/03/2024 Published in daily news papers and also on www.mahatenders.gov.in. As per the above reference in section 1.1 Schedule of bid opening process of last date of submission 03/06/2024 is changed and extended to 25/06/2024 upto 16.00 hrs is considered. Schedule of Opening of Technical Bid, Date for Power Point Presentation (Proof of Concept), CSD-2 and for further details will be published on www.mahatenders.gov.in portal. Rest of the conditions remains unchanged.

Sd/-
**Municipal Commissioner &
 Administrator Municipal Corporation, CSMC**

PRESTIGE ESTATES PROJECTS LIMITED
 CIN: L07010KA1997PLC022322
 Registered Office: Prestige Falcon Tower, No.19, Branton Road, Bengaluru - 560025
 Tel: +91 80 25591080, Fax: +91 80 25591945
 Email: investors@prestigeconstructions.com; Website: www.prestigeconstructions.com

Extracts from the Consolidated Audited Financial Results of Prestige Estates Projects Limited for the quarter and year ended March 31, 2024:
 (Rs. In Million)

Sl. No.	Particulars	Quarter ended		Year ended	
		31-Mar-24 Audited	31-Dec-23 Unaudited	31-Mar-24 Audited	31-Mar-23 Audited
1.	Total income from operations	22,325	19,705	29,380	94,253
2.	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	2,752	2,533	5,854	21,110
3.	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	3,145	2,370	6,204	21,223
4.	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	2,359	1,647	5,054	16,287
5.	Total Comprehensive Income [Comprising Profit (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	2,361	1,644	5,036	16,282
6.	Paid up Equity Share Capital	4,009	4,009	4,009	4,009
7.	Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations) -				
	Basic :	3.49	2.90	11.68	34.28
	Diluted:	3.49	2.90	11.68	34.28

Extracts from the Standalone Audited Financial Results of Prestige Estates Projects Limited for the quarter and year ended March 31, 2024:

Sl. No.	Particulars	Quarter Ended		Year ended	
		31-Mar-24 Audited	31-Dec-23 Unaudited	31-Mar-24 Audited	31-Mar-23 Audited
1.	Total income from operations	6,679	6,095	12,890	29,059
2.	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	326	108	540	2,232
3.	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	326	108	540	2,232
4.	Net Profit for the period	667	111	452	2,458
5.	Total Comprehensive Income [Comprising Profit (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	671	108	444	2,455
6.	Paid up Equity Share Capital	4,009	4,009	4,009	4,009
7.	Reserves (excluding Revaluation Reserve)	64,338	63,666	62,484	64,338
8.	Net worth	68,347	67,675	66,493	68,347
9.	Debt	37,543	32,104	33,446	37,543
10.	Debt Equity Ratio	0.55	0.47	0.50	0.55
11.	Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations) -				
	Basic :	1.66	0.28	1.13	6.13
	Diluted:	1.66	0.28	1.13	6.13
12.	Debtenture Redemption Reserve	769	687	1,018	769
13.	Debt Service Coverage Ratio	0.69	0.57	1.13	0.68
14.	Interest Service Coverage Ratio	1.21	1.11	1.56	1.49
15.	Current Ratio	1.03	1.09	1.01	1.03
16.	Long Term Debt to Working Capital	2.69	1.18	10.21	2.69
17.	Bad Debts to accounts receivable ratio	-	0.00	0.00	0.00
18.	Current Liability Ratio	0.84	0.85	0.86	0.84
19.	Total debts to total assets	0.19	0.18	0.19	0.19
20.	Debtors Turnover	1.76	1.86	3.34	7.33
21.	Inventory Turnover	0.10	0.11	0.23	0.47
22.	Operating Margin %	36.60%	31.12%	16.87%	30.93%
23.	Net Profit Margin %	11.54%	1.92%	3.58%	9.27%

Notes:

a. The above audited results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on May 28, 2024.

b. The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the Stock Exchange(s) under regulation 33 & 52 of the Listing Regulations. The full format of the Financial Results for the quarter and year ended March 31, 2024 are available on the Company's website www.prestigeconstructions.com and can also be viewed on the stock exchange websites of www.nseindia.com and www.bseindia.com.

c. The results have been prepared in accordance with IAS prescribed under section 133 of the Companies Act, 2013.

By Order of the Board of Directors
 Prestige Estates Projects Limited
 Sd/-
 Irfan Razaack
 Chairman and Managing Director
 DIN: 00209022

Place: Bengaluru
 Date: May 28, 2024

BRAWN BIOTECH LIMITED
 CIN: L74899DL1985PLC022468
 REGD. OFFICE: C-64, Lajpat Nagar-1, New Delhi 110024

Extract of Standalone Audited Financial Results for the quarter and year ended 31st March 2024 (Rs. In Lacs)

Sl. No.	Particulars	Standalone		
		Quarter ended 31.03.2024	Year ended 31.03.2024	Year ended 31.03.2023
1	Total income from operation	353.04	1,658.27	2,223.99
2	Net Profit/(Loss) from ordinary activities after tax	(34.18)	(154.42)	(86.81)
3	Net Profit/(Loss) for the period after tax (after extraordinary items)	(34.18)	(154.42)	(86.81)
4	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income]	(33.48)	(154.14)	(91.11)
5	Equity Share Capital	300.03	300.03	300.03
6	Reserve (excluding Revaluation Reserves as shown in the balance sheet of previous year)	-	-	-
7	Earning per share (before extraordinary items) (not annualized): (of rs. 10 each)	-	-	-
	(a) Basic (Rs.)	(1.12)	(5.14)	(3.04)
	(b) Diluted (Rs.)	(1.12)	(5.14)	(3.04)
8	Earning per share (after extraordinary items) (not annualized): (of rs. 10 each)	(1.12)	(5.14)	(3.04)
	(a) Basic (Rs.)	(1.12)	(5.14)	(3.04)
	(b) Diluted (Rs.)	(1.12)	(5.14)	(3.04)

NOTES:

1- The above is an extract of the detailed format of Quarterly financial Results filed with the Stock Exchange(s) under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly financial results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and on the company's website (www.brawnbiotech.com).

2- The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 29-05-2024

3- The Financials has been prepared in accordance with Companies (Indian Accounting Standards) Rules 2015 (Ins-AS) to the extent applicable. The Company has for the first time adopted Ind-AS beginning 01st April 2017 with transition date of 01st April, 2016.

4- The Company is engaged primarily in the business of Pharmaceuticals. Accordingly, there is no separate reportable segments as per Ind-AS 108 dealing with Operating Segments.

5- Figures for the quarter ended 31st March 2024 are the differences between the figures for the year ended 31st March 2024 and Nine month ended 31st December 2023.

6- Previous year/period figures have been regrouped/rearranged, wherever necessary to make them comparable with the current period figures.

For and on behalf of Board
 For Brawn Biotech Limited
 Sd/-
 Brij Raj Gupta
 Director
 DIN No. 00974969

Place: Delhi
 Date: 29-05-2024

Oriental Rail Infrastructure Limited
 (Formerly known as Oriental Veneer Products Limited)
 CIN: L35100MI1991PLC060695
 Regd. Office: Village Aghal, via Kalyan Railway Station, Thane, 421 301 Tel No.: 022-61389400;
 Fax No.: 022-61389401 E-mail: compliance@orientalrail.co.in; Website: www.orientalrail.com

Extract of Statement of Audited Consolidated Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2024
 (Rs. in Lakhs except EPS)

Sr. No.	Particulars	Quarter ended		Year ended	
		31-03-2024 Audited	31-12-2023 Unaudited	31-03-2023 Audited	31-03-2024 Audited
1.	Revenue from Operations	17,203.93	14,657.95	12,037.77	52,619.94
2.	Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	574.40	1,717.83	(1,129.82)	3,941.59
3.	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	574.40	1,717.83	(1,129.82)	3,941.59
4.	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	437.14	1,251.18	(801.45)	3,000.87
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	437.14	1,251.18	(801.45)	3,000.87
6.	Paid-up Equity share capital	614.59	539.03	539.03	614.59
7.	Other equity	-	-	-	28,038.32
8.	Earnings Per Share (Face Value Rs. 1/- each)				
	Basic:	0.71	2.32	(1.49)	5.51
	Diluted:	0.71	2.32	(1.49)	5.51

The Financial Results on standalone basis are as under (Rs. in Lakhs)

Sr. No.	Particulars	Quarter ended		Year ended	
		31-03-2024 Audited	31-12-2023 Unaudited	31-03-2023 Audited	31-03-2024 Audited
1.	Revenue from Operations	4,895.91	4,254.03	2,584.07	17,158.15
2.	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	465.87	519.78	(955.58)	1,618.09
3.	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	334.32	397.50	(722.73)	1,201.05

Notes:

1. The results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meetings held on May 28, 2024. The Statutory Auditors have expressed an unmodified audit opinion with respect to the Audited Financial Results of the Company for the quarter/year ended March 31, 2024.

2. The above is an extract of the detailed format of Financial Results of quarter/year ended March 31, 2024 filed with the Stock Exchange(s) under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results of quarter/year ended March 31, 2024 are available on the Stock Exchange website www.bseindia.com and the website of the Company http://www.orientalrail.com/

3. The Company mainly operates in one segment namely "Indian Railway Products"; and hence segment details are not required to be published.

4. Previous period/year figures have been recast/ re-grouped to conform to the current period's/years presentation

Place : Mumbai
 Date : May 28, 2024

For and on behalf of Board of Director of Oriental Rail Infrastructure Limited
 Sd/-
 Karim N. Mithiborwala
 Managing Director
 DIN : 00171326

IndoStar Capital Finance Limited
 Registered & Corporate Office: Silver Utopia, 3rd Floor, Unit No 301-A, Opposite P & G Plaza, Cardinal Gracious Road, Chakala, Andheri (E), Mumbai - 400099, India
 Corporate Identity Number: L65100MH2009PLC228160, Tel: +91 22 43157000
 Website: www.indostarcapital.com; E-mail: investor.relations@indostarcapital.com

NOTICE OF POSTAL BALLOT

Members are requested to note that pursuant to and in compliance with the provisions of Section 110 and all other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 read with the applicable Rules framed thereunder including Rule 20 and Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (including any statutory amendment(s), modification(s) or re-enactment(s) thereof, to the time being in force) (the "Act"), General Circular nos. 9/2023 dated September 25, 2023 and the previous circulars on COVID-19 related relaxations issued by Ministry of Corporate Affairs (MCA) applicable in this regard (the "MCA Circulars"), Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") and all other applicable laws, rules and regulations, if any, the resolutions set out below are proposed to be passed as Special Resolution(s) by the Members of IndoStar Capital Finance Limited (the "Company") through Postal Ballot, only by way of remote e-voting facility ("E-voting").

Sr. No.	Description of Special Business
1.	Amendment of the Articles of Association of the Company
2.	Appointment of Mr. Randhir Singh (DIN: 05353131) as the Whole-Time Director on the Board of Directors of the Company designated as the Executive Vice Chairman
3.	Amendment of IndoStar ESOP Plan 2018
4.	Approval of proposed grant of stock options equal to or exceeding 1% (one percent) of issued capital of the Company under IndoStar ESOP Plan 2018 at the time of grant to identified employee(s)

In compliance with the MCA Circulars, the Company has completed the dispatch of Postal Ballot Notice on Wednesday, 29 May 2024 by electronic mode to the Members of the Company holding shares as on Friday, 24 May 2024 ("Cut-off date") and whose email address(es) are registered with the Company/Depository(s)/Depository Participants/Registrar and Transfer Agent - Link Intime India Private Limited ("Link Intime").

Postal Ballot Notice together with explanatory statement and instruction for E-voting is available on the website of the Company at <https://www.indostarcapital.com>, on the website of the Stock Exchanges where the shares of the Company are listed i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively, and on the website of Central Depository Services (India) Limited ("CDSL") at www.evotingindia.com.

In accordance with the MCA Circulars, hard copy of the Postal Ballot Notice along with postal ballot forms and pre-paid business reply envelope has not been sent to the Members and the communication of the assent or dissent of the Members will only take place through E-voting. The Company has engaged the services of CDSL as agency to provide the facility for E-voting to its Members.

The E-voting period commences on Thursday, 30 May 2024 at 9.00 a.m. (IST) and ends on Saturday, 29 June 2024 at 5.00 p.m. (IST) after which the E-voting will be blocked by CDSL. Voting rights of the Members shall be in proportion of the amount paid-up on the equity shares of the Company held by a Member with the total equity share capital of the Company as on the Cut-off date i.e. Friday, 24 May 2024. A person who is not a Member as on the Cut-off date shall treat this Notice for information purpose only. If resolution, if approved, shall be deemed to have been passed on the last date of E-voting i.e. on Saturday, 29 June 2024, subject to receipt of the requisite number of votes in favor of the resolution(s).

Members whose email address are not registered with Depository Participants (in case of shares held in electronic/dematerialized mode) or with Link Intime (in case of shares held in physical mode) hold shares as on Cut-off date can cast their vote on resolutions proposed in the Postal Ballot Notice through E-voting, by following the instruction given in the Notes to the Postal Ballot Notice under "Voting through E-Voting" or can contact the Company at investor.relations@indostarcapital.com.

Ms. Mehta & Mehta Associates, Practicing Company Secretaries, have been appointed as the Scrutinizer (hereinafter referred to as the "Scrutinizer") for conducting the Postal Ballot through E-voting in a fair and transparent manner. The results of the Postal Ballot shall be declared by the Chairman or any person authorized by him in writing, on or before Monday, 1 July 2024 by 4:00 p.m. and will be posted on the Company's website at www.indostarcapital.com and on the website of CDSL e-voting at www.evotingindia.com and will also be communicated to BSE Limited and National Stock Exchange of India Limited, where the equity shares of the Company are listed, immediately on declaration of results. The Company will also display the results of Postal Ballot at its Registered and Corporate Office.

Members who have not registered/updated their email address(es), are requested to get the same registered/updated with the Company (in case of shares held in physical mode) by writing to the Company at investor.relations@indostarcapital.com along with details of folio number, scanned copy of share certificate (front and back) and self attested copy of PAN card (front and back) or with their Depository Participants (in case of shares held in electronic/dematerialized mode) with whom they maintain their demat accounts.

Details of persons contacted for any issues/queries/grievances relating to E-voting:
CDSL
 Members may refer to the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting user manual available at www.evotingindia.com, under "Help" section or may contact Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, (CDSL) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futrex, Mafatlal Mill Compounds, N.M. Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call at toll free no. 1800 225533.

Company
 Ms. Shikha Jain, Company Secretary & Compliance Officer at Silver Utopia, 3rd Floor, Unit No 301-A, Opposite P & G Plaza, Cardinal Gracious Road, Chakala, Andheri (E), Mumbai - 400099, India or send an email at investor.relations@indostarcapital.com or call at 022-4315 7000

By Order of the Board of Directors
 For IndoStar Capital Finance Limited
 Sd/-
 Shikha Jain
 Director
 Company Secretary & Compliance Officer
 Membership No. A59686

Place: Mumbai
 Date: 30.05.2024

THE STATE TRADING CORPORATION OF INDIA LTD.

(A Government of India Enterprise),
(CIN L74899DL1956G01002674)Regd. Office: Jawahar Vyapar Bhawan, Tolstoy Marg, New Delhi- 110001
Ph. 011-23313177, Fax: 011-23701123, Website : www.stclimited.co.inStatement of Financial Results for the Quarter and Year ended 31st March, 2024 (Rs. Lacs)

S. NO.	PARTICULARS	STANDALONE					CONSOLIDATED				
		Quarter ended 31.03.2024 (audited)	Quarter ended 31.12.2023 (unaudited)	Quarter ended 31.03.2023 (audited)	Year ended 31.03.2024 (audited)	Year ended 31.03.2023 (audited)	Quarter ended 31.03.2024 (audited)	Quarter ended 31.12.2023 (unaudited)	Quarter ended 31.03.2023 (audited)	Year ended 31.03.2024 (audited)	Year ended 31.03.2023 (audited)
1	Total income from operations	-	-	-	-	-	-	-	-	-	-
2	Net Profit/(Loss) for the period (before tax, exceptional and/or Extraordinary items)	1,336.27	1,454.67	1,067.75	4,809.16	3,686.91	1,298.37	1,421.13	1,020.34	4,695.73	3,576.56
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,484.34	1,420.71	1,193.94	5,245.56	3,711.09	1,446.44	1,387.17	1,146.53	5,132.13	3,600.74
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,454.31	1,431.12	771.99	5,220.66	3,289.14	1,416.41	1,397.58	724.58	5,107.23	3,178.79
5	Total comprehensive income for the period (comprising Profit/(Loss) for the period (after Tax) and other comprehensive income (after tax)	3,569.82	1,431.12	2,833.44	7,336.17	5,350.59	3,527.63	1,397.58	2		

